

महाराष्ट्र औद्योगिक धोरण, २०१३ नुसार  
पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद  
घटकांसाठी विशेष अभय योजना (Special  
Amnesty Scheme)

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,  
शासन निर्णय क्र. एसआयसी २०१३/प्र.क्र.५१/१३/उद्योग-१०  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : ०६ मे, २०१६.

- वाचा:** १) आयआयपॉलिसी-२०१०/प्र.क्र.७६८/उद्योग-२, दिनांक २२.२.२०१३  
२) एसआयसी २०१३/प्र.क्र.५१/१३/उद्योग-१०, दिनांक २ मे, २०१३ व  
३) एसआयसी २०१३/प्र.क्र.५१/१३/उद्योग-१०, दिनांक १ ऑगस्ट, २०१३  
४) उद्योग संचालनालय, मुंबई यांचे परिपत्रक क्र: उसं/आउक/विशेष अभय  
योजना-२०१३-१४/कार्यपध्दती/२०१३/बी-१८०९४, दिनांक ७.१२.२०१३  
५) एसआयसी २०१३/प्र.क्र.५१/१३/उद्योग-१०, दिनांक १४ ऑगस्ट, २०१४

#### **प्रस्तावना :-**

पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद उद्योग घटकांची जमीनीसकटची स्थिर मालमत्ता वापरात येण्याच्या दृष्टीकोनातून अशा उद्योग घटकांना सुलभ निर्गमन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी संदर्भाधिन दिनांक २.५.२०१३ च्या शासन निर्णयान्वये विशेष अभय योजना (स्पेशल अॅमनेस्टी स्कीम) जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेचा कालावधी ३१ मार्च, २०१५ पर्यंत होता. सदर योजनेस पुढील एक वर्षासाठी मुदतवाढ देण्याचे शासनाच्या विचाराधिन होते. त्यानुसार शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

#### **शासन निर्णय :-**

पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या व बंद उद्योग घटकांकडील शासकीय देणी थकीत असल्यास, त्या थकीत देणीची मुद्दल रक्कम, घटकाने एक रकमी भरल्यास त्यावरील व्याज व दंडनीय रक्कम माफ करून त्या उद्योग घटकाची स्थिर मालमत्ता अन्य उद्योजकाकडे हस्तांतरित करण्यास विशेष अभय योजनेद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. सदर विशेष अभय योजनेचा कालावधी ३१ मार्च २०१५ पर्यंत होता. त्यास या आदेशाद्वारे ०१ एप्रिल, २०१६ ते ३१ मार्च, २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ खालील निकष पूर्ण करणाऱ्या उद्योग घटकांना देण्यात येईल.

अ) एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद असलेला किंवा न्यायालयाकडून नादार/दिवाळखोर (insolvent) म्हणून घोषित झालेला उद्योग घटक.

ब) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूत्रानुसार पुनरुज्जीवनक्षम नसलेला उद्योगघटक.

क) उद्योग घटक हस्तांतरणामुळे घटकाच्या व्यवस्थापनात बदल होऊन घटक पुढे यशस्वीरित्या चालू राहिल.

२. वरील प्रमाणे विशेष अभय योजनेचा लाभ देताना खालील सुचनांचे पालन होणे आवश्यक आहे:-

१) घटक बंद/पुनरुज्जीवनक्षम नसल्याबाबत संबंधित वित्तीय संस्थेचे प्रमाणपत्र किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या आजारी उद्योगाच्या व्याख्येनुसार घटक आजारी असल्याबाबत सनदी लेखापालांचे प्रमाणपत्र घेण्यात येईल.

२) घटक बंद पडले असल्याबाबतची खात्री करताना, त्या घटकाची संबंधित कालावधीतील विद्युत देयके, पाण्याची देयके, विज/पाणी पुरवठा खंडीत केल्याबाबतची कागदपत्रे, उत्पादन बंद पडल्याच्या आर्थिक वर्षापासूनचे वार्षिक ताळेबंद यापैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येईल व त्यासोबत उद्योग घटकाने घटक बंद पडल्याच्या दिनांकासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहिल.

३) घटकास विशेष अभय योजनेचा लाभ देण्यात आल्यानंतर पूर्वीच्या व्यवस्थापनामध्ये बदल अपेक्षित आहे. यामध्ये-

(अ) कंपनी असेल तर त्याच्या भाग भांडवलातील नियंत्रक हितसंबंधामध्ये (कंट्रोलिंग इन्टरेस्ट) बदल.

(ब) भागीदारी संस्था असेल तर जुन्या भागीदार/ भागीदारांकडे नियंत्रक हितसंबंधांएवढी भागीदारी नसावी.

४) नवीन घटकाने पूर्वीच्या घटकाच्या स्थिर मालमत्तेएवढी (जमीनीची मुळ किंमत व इमारत आणि मशिनरीचे घसारा मुल्याएवढी) किमान गुंतवणुक करणे आवश्यक राहिल. सदरची गुंतवणुक ही अभय योजना लागू झाल्यापासून तीन वर्षांमध्ये करणे आवश्यक राहिल.

५) ज्या पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या/बंद उद्योग घटकांबाबत न्यायालय/प्राधिकरणाकडे दावे प्रलंबित आहेत, अशा उद्योग घटकांना विशेष अभय योजनेचा लाभ देण्याबाबत संबंधित विभागाने निर्णय घ्यायचा आहे.

६) १ एप्रिल, २०१० व त्यानंतर बंद पडून नवीन व्यवस्थापनाकडे हस्तांतरीत झालेले घटक जर सदर शासन निर्णयातील सर्व अटींची पूर्तता करीत असतील तर अशा बंद घटकाने शासनाची मूळ थकित रक्कम एक रकमी भरल्यास अशा बंद घटकाला विशेष अभय योजनेचा लाभ देण्यात येईल.

७) १ एप्रिल, २०१० पूर्वी बंद पडलेले व हस्तांतरीत झालेले परंतु उत्पादनात न गेलेल्या घटकावर शासनाच्या कोणत्याही विभागाकडून वसूलीची कार्यवाही सुरु असेल, अशा घटकांनी शासकीय थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरणा केल्यास त्यांना विशेष अभय योजनेतर्गत लाभ देण्यात येईल.

- ८) सदर योजनेचा लाभ शासकीय थकित देणीकरिताच आहे. ज्या उद्योगास, उत्पादन घटक उभारणीसाठी शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळांकडून कर्ज देण्यात आलेले असेल त्या थकित कर्जाच्या परतफेडीकरीता विशेष अभय योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.
- ९) सामुहिक प्रोत्साहन योजना १९७९ किंवा त्यापूर्वीच्या सामुहिक प्रोत्साहन योजनेनुसार उद्योग घटकांनी प्रत्यक्षात उपभोगलेले शासन अनुदान/ प्रोत्साहनाच्या रक्कमेबाबतची माहिती त्या उद्योग घटकाकडे/ अंमलबजावणी करणाऱ्या संबंधित कार्यालयाकडे आढळून येत नाही अशा परिस्थितीत घटकास दिलेल्या पात्रता प्रमाणापत्रात मंजूर केलेल्या भांडवली गुंतवणूकीच्या १००% विक्रीकर उपभोगले आहे असे समजून त्या घटकाला विशेष अभय योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच ज्यांच्या बाबतीत पात्रता प्रमाणपत्र इ. कागदपत्रे आढळून येत नाहीत अशा प्रकरणी त्या घटकाने आतापर्यंत उपभोगलेली प्रोत्साहने/अनुदान हे एकूण मंजूर अनुदान म्हणून विचारात घेऊन विशेष अभय योजनेचा लाभ देण्यात यावा. (उदा. सा.प्रो.यो.नुसार विक्रीकर प्रोत्साहने, विशेष भांडवली अनुदान इ.)
- १०) नवीन व्यवस्थापनाने त्याचठिकाणी तीन वर्षांच्या आत उत्पादन घटक सुरु करणे अपेक्षित आहे. तसेच सदर उद्योग घटक भविष्यात उत्तमरित्या चालू राहिल, या दृष्टीकोनातून त्या उद्योजकास उत्पादनात बदल करण्याची मुभा असेल. त्याठिकाणी सेवा उद्योग (उदा.आयटी/बीटी/थिम पार्क इ.) देखील सुरु करता येईल, ज्या योगे त्या जागेचा योग्य वापर होऊन रोजगार निर्मिती व गुंतवणूक शक्य हाईल.
- ११) जे उद्योग घटक SARFAESI Act, DRT, High Court Liquidator यांचे आदेशान्वये कोणत्याही बोज्याशिवाय (encumbrances) हस्तांतरीत झालेली असतील, तर अशा घटकांकडून सा.प्रो.यो. अंतर्गत असलेली थकबाकी वसूल करता येऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे, त्या घटकाचे ठिकाणी नवीन/विस्तारी करणाऱ्यांतर्गत येणारा घटक सा.प्रो.यो. अंतर्गत प्रचलित धोरणानुसार प्रोत्साहने मिळण्यास पात्र होऊ शकेल.
- १२) विशेष अभय योजनेबाबतची अंमलबजावणी विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय यांच्यामार्फत करण्यात येईल. विशेष अभय योजना मंजूर केल्यानंतर संबंधित ठिकाणी घटक सुरु झाला किंवा नाही याचे संनियंत्रण उद्योग संचालनालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने करावयाचे आहे.
- १३) विशेष अभय योजनेअंतर्गत विविध विभागांनी ज्या उद्योग घटकांना लाभ दिला त्याबाबतची माहिती, लाभ / सूट दिलेली रक्कम याबाबतची माहिती त्या विभागाने उद्योग संचालनालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे द्यावी.
- १४) विशेष अभय योजनेचा लाभ घेतलेल्या नवीन व्यवस्थापनाने त्यांना विशेष अभय योजना मंजूर झाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षांच्या आत त्याठिकाणी उत्पादन सुरु करणे आवश्यक राहिल. तसे न केल्यास अभय योजनेअंतर्गत मंजूर केलेले लाभ द.सा.द.शे. १२% व्याजासह वसूल करण्यात येईल. सदर वसूलीसंदर्भात उद्योग संचालनालयाने विहित केलेल्या नमुन्यानुसार त्रिपक्षी करार करण्यात येईल तो त्या घटकाचा पूर्वीचा मालक व नवीन मालक या दोघांवर बंधनकारक असेल. सदर वसूली ज्या लाभाच्या संदर्भातील असेल त्या संबंधित

विभागाने/विभागाने प्राधिकृत केलेल्या कार्यालयाने करावयाची आहे. त्याबाबतची माहिती संबंधित विभाग/प्राधिकृत कार्यालयाने उद्योग संचालनालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिका-याकडे सादर करावी.

१५) सदर योजना राबविण्याचे / मंजूरीचे अधिकार संबंधित विभाग प्रमुख किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांना देण्यात येत असून योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्योग घटकाने संबंधित विभाग प्रमुख किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांचेकडे विहित कालावधीत अर्ज करणे आवश्यक राहिल.

१६) सदर योजना निमशासकीय संस्था, शासकीय कंपन्या व महामंडळे यांच्याकडील शासकीय थकीत देण्यांसाठी देखील लागू राहिल. सदर योजनेस दिनांक ०१ एप्रिल, २०१६ ते ३१ मार्च, २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

१७) सदर शासन शासन निर्णयाच्या अनुषंगाने, विशेष अभय योजनेची परिणामकारक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीकोनातून संबंधित विभागाने आवश्यक त्या सूचना/मार्गदर्शक तत्वे निर्गमित करावेत.

१८) सदर योजनेचा कालावधी ०१ एप्रिल, २०१६ ते ३१ मार्च, २०१७ पर्यंत राहिल.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०५०६१६५०२१४८१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(संजय देगांवकर)

शासनाचे उप सचिव.

प्रति,

- १) मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव.
- २) सचिव, वित्त मंत्रालय, (बँकींग विभाग) भारत सरकार, नवी दिल्ली
- ३) सचिव, उद्योग मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली
- ४) गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई
- ५) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ६) मा.मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव
- ७) मा.राज्यमंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव
- ८) मा.मंत्री (सर्व) व मा. राज्यमंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव
- ९) मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा /विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.

- १०) महाराष्ट्र राज्यातील सर्व संसद सदस्य.
- ११) महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा व विधानपरिषद सदस्य.
- १२) मा. मुख्य सचिव.
- १३) शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- १४) विकास आयुक्त (उद्योग), उद्योगसंचालनालय, मुंबई.
- १५) विभागीय आयुक्त, कोकण विभाग / औरंगाबाद विभाग / पुणे विभाग / नाशिक विभाग / अमरावती विभाग / नागपूर विभाग.
- १६) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- १७) सर्व जिल्हाधिकारी.
- १८) उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या नियंत्रणाखालील महामंडळे/ शासकीय उपक्रम यांचे व्यवस्थापकीय संचालक/ मुख्य कार्यकारी अधिकारी.
- १९) सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई.
- २०) उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील सर्व अधिकारी/ कार्यासने
- २१) उद्योग सह संचालक / अधिक्षकीय उद्योग अधिकारी, मुंबई प्राधिकरण विभाग/ कोकण विभाग /पुणे/नाशिक/अमरावती/औरंगाबाद/ नागपूर.
- २२) महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र (सर्व)
- २३) निवड नस्ती (उद्योग-१०)